



# महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक २६ ] मंगळवार, ऑक्टोबर ९, २०१८/आश्विन १७, शके १९४० [पृष्ठे ११, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक—नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४५.

सचिव, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांजकडून

मोटर वाहन अधिनियम, १९८८.—

क्रमांक प्राप्रा-प्रापका-नाग-श.-४८५२-२०१८.—

मोटर वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११७ अनुसार शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पोलीस उपआयुक्त, वाहतूक नागपूर शहर यांना थांबे निश्चित करण्याचे अधिकार प्रदान करण्यांत आले आहे. तसेच स्थानिक प्राधिकरणाचे मत नोंदविणे उक्त कलमान्वये तरतूद आहे. त्याचप्रमाणे मोटर वाहन नियम, १९८९ चे नियम ११० खाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या पुढील थांब्यांची सूचना जारी करावयाची आहे.

वाहतूक शाखा क्रमांक १ नागपूर अंतर्गत असलेल्या शाळामध्ये असलेल्या स्कूल बस थांब्याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.—

- (१) प्रिया विद्याविहार स्कूल, दुर्गानगर, हिंगणा रोड, नागपूर.
- (२) यशोदा विद्यालय, त्रिमुर्तीनगर, नागपूर.
- (३) प्रतापनगर माध्यमिक विद्यालय, प्रतापनगर, नागपूर.
- (४) लोकमान्य टिळक विद्यालय, इंद्रायणी नगर, दत्तवाडी, नागपूर.
- (५) बालाजी हायस्कूल, बालाजीनगर, हिंगणा रोड नागपूर.
- (६) राही पब्लीक स्कूल, जयताळा रोड, नागपूर.
- (७) स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरी, नागपूर.

### स्कूलबस थांब्यांची यादी

अनु. क्रमांक	स्कूलबस जाणे-येणे करणा-या मार्गाचे नाव	स्कूलबस थांब्याचे नाव (सविस्तर पत्त्यासह)	शेरा
(१)	(२)	(३)	(४)
१	राजीव नगर वानाडोंगरी	प्रिया विद्याविहार स्कूल, दुर्गा नगर, हिंगणा रोड, नागपूर झेंडा चौक अष्टविनायक अपार्टमेन्ट	

(१)	(२)	स्कूलबस थांब्यांची यादी— चालू	(४)
	निलडोह हिंगणा महाजनवाडी अमरनगर लाव्हा आठवा मैल वाडी गजनन नगर कालमेंघनगर एसआरपीएफ वैशाली नगर भीम नगर सर्ई-टाऊन-२ ईसासनी लोकमान्य नगर सीआरपीफ सुभाष नगर गोपाल नगर जयताळा डिगडोह स्वावलंबी नगर कृष्ण विहार	निलडोह स्टॉप सुत गीरणी चौक महाजनवाडी स्टॉप अमरनगर मेन गेट लाव्हा स्टॉप आठवा मैल स्टॉप वाडी स्टॉप कबाडी स्टॉप मेन रोड स्टॉप भाजी भंडार वैशाली नगर स्टॉप भीम नगर स्टॉप सर्ई टाऊन-२ स्टॉप ईसासनी स्टॉप लोकमान्य नगर स्टॉप सीआरपीएफ-स्टॉप शितला माता मंदिर गोपाल नगर पहिला बस स्टॉप जयताळा बस स्टॉप डिगडोह स्टॉप राम मंदिर कृष्ण विहार स्टॉप	
२		<b>यशोदा विद्यालय, त्रिमूर्ती नगर, नागपूर</b>	
	हिंगणा रोड	अमर नगर, संस्कार कान्हेट जवळ रायसोनी कॉलेज जवळ	
	हिंगणा रोड	लोकमान्य नगर, निलडोह बस स्टॉप, डिगडोह	
	हिंगणा रोड	वाना डोंगरी बस स्टॉप, वाय.सी.सी. कॉलेज गेट, महाजनवाडी, हनुमान नगर, रायपूर, हिंगणा	
	त्रिमूर्ती नगर	सुभाष नगर, शितला माता मंदिर, माटे चौक, गोपाल नगर २ रा बस स्टॉप, पडोळे चौक, संभाजी चौक नागोबा मंदिर, स्वावलंबी नगर, एनआयटी गार्डन, पन्नासे-ले-आऊट बस स्टॉप, त्रिमूर्ती नगर.	
	हिंगणा रोड	एकात्मता नगर बौद्ध विहार जवळ, जयताळा बस स्टॉप, शिवनगाव बस स्टॉप, सीआरपी- एफ कॅम्प मंदिर जवळ, माधव नगरी मेनगेट.	
३		<b>प्रताप नगर माध्यमिक विद्यालय, प्रताप नगर, नागपूर</b>	
		प्रताप नगर चौक, माटे चौक, लक्ष्मी नगर चौक, श्रध्दानंद पेठ मुलींचे अनाथालय, गोपाल नगर, सुभाष नगर, मनिष नगर, वर्धा रोड.	

(१)	(२)	स्कूलबस थांब्यांची यादी— चालू	(४)
४		<p>लोकमान्य टिळक विद्यालय, इंद्रायणी नगर, दत्तवाडी, नागपूर. सोनबा नगर बस स्टॉप, जिल्हा परिषद शाळेजवळ, लाव्हा.</p>	
५		<p>बालाजी हायस्कूल, बालाजी नगर, हिंमणा रोड, नागपूर. सीआरपीएफ गेट, राजीवनगर, माधव नगरी, भिम नगर, पंचशील नगर, राजीव नगर, झेंडा चौक, राजीव नगर, राधाकृष्ण मंदिर, राजीव नगर, ईलेक्ट्रिक झोन, अमर नगर जि. प. शाळा.</p>	
६		<p>राही पब्लिक स्कूल, जयताळा रोड, नागपूर.</p>	
	जयताळा ते शिवणगाव	<p>शिवणगाव बस स्टॉप, शिवणगाव एअरपोर्ट रोड, शिवणगाव पंचशील नगर, एसआरपी एफ रोड, एकात्मता नगर, श्रीकृष्ण नगर, विद्यापती नगर, वैशाली नगर, ज्ञानदीप नगर.</p>	
	जयताळा ते वानाडोंगरी	<p>सीआरपीएफ गेट, लोकमान्य नगर (श्रीराम मंदिर), राय टारुन (अग्रवाल किराणा), इसासनी (पाणी टाकी), राजु नगर (महालक्ष्मी किराणा), शुभम नगर (पोलीस चौकी) वानाडोंगरी, महाजनवाडी, सुतगिरणी (नवदुर्गा कॉलनी नं. ६), बाबडे सभागृह, संगम खैरी रोड, म्हाडा कॉलनी.</p>	
	जयताळा ते नरेंद्र नगर	<p>बोरकुटे ले-आऊट (तुकाराम सभागृह), सुयोग नगर, गोपाल नगर (१, २, ३, ४ बस स्टॉप), भेंडे ले-आऊट (आनंदपूर्ती बाजार), पन्नासे ले-आऊट (माया फोटो स्टूडिओ), लोकसेवा नगर, त्रिमूर्ती नगर (एनआयटी गार्डन).</p>	
	जयताळा ते इमामवाडा	<p>श्रध्दानंद पेठ (अनाथाश्रम), माटे चौक (पेट्रोलपंप), आईटी पार्क, सुभाष नगर (शितला माता मंदिर), गोरले ले-आऊट (जयभोले रेस्टॉरंट), त्रिमूर्ती नगर (धरमपेठ बँक), भामटी परसोडी (मोखारे कॉलेज), सोनेगाव (पोलीस चौकी).</p>	
	जयताळा ते त्रिमूर्ती नगर	<p>आनंद नगर (हनुमान मंदिर), शारदा नगर (नितनवरे लॉन), रमाबाई आंबेडकर नगर (संत जोसेफ शाळा), गाडगे नगर, जयताळा (माऊली मंदिर), एकात्मता नगर (रोहीत किराणा), एकात्मता नगर (हनुमान मंदिर), जयताळा (सिमरन लॉन).</p>	

(१) ७	(२)	स्कूलबस थांब्यांची यादी— चालू (३)	(४)
		<b>स्कूल ऑफ स्कॉलर्स, वानाडोंगरी, नागपूर</b>	
	मुकुंद नगर ते एसओएस कॉलेज	मुकुंद नगर, शांतिनिकेतन कॉलनी, अशोक कॉलनी, प्रतापनगर, शास्त्री ले-आऊट, लंडन स्ट्रीट नगर, स्वावलंबी नगर, दिन-दयाल नगर, त्रिमूर्ती नगर.	
	राधेमंगलम ते एस.ओ.एस कॉलेज	राधे मंगलम, स्वावलंबी नगर, दिनदयाल नगर, सुजाता नगर, लोकसेवा नगर, भामटी, मोखारे कॉलेज, एस. ओ. एस कॉलेज.	
	महाल ते वानाडोंगरी	लक्ष्मी नगर, माधव नगर, माटे चौक, वानाडोंगरी.	
	परसोडी ते वानाडोंगरी	संभाजीनगर, बंडू सोनी ले-आऊट, लोखंडे नगर, गायत्री नगर, परसोडी, पडोळे चौक, दलाल नगर, त्रिमूर्ती नगर, नेल्को सोसायटी गोरले ले-आऊट, मंगलमूर्ती चौक, वाना-डोंगरी.	
	भेंडे ले-आऊट ते वानाडोंगरी	रचना मेघस्पर्श, भेंडे ले-आऊट, दुपारे ले-आऊट, रचना अपार्टमेंट, पाटील ले-आऊट, सावित्री फुले चौक, इंद्रप्रस्थ नगर, वाना-डोंगरी.	
	देवळी सावंगी ते वानाडोंगरी	देवळी सावंगी, मोढा, कसबा, वागधरा, पुष्कर, महाजनवाडी.	
	मुकुंद नगर ते वानाडोंगरी	मुकुंदनगर, शांतिनिकेतन कॉलनी, अशोक कॉलनी, प्रताप नगर, शास्त्री ले-आऊट, लंडन स्ट्रीट नगर, स्वावलंबी नगर, दिन-दयाल नगर, त्रिमूर्ती नगर.	
	मंगलमूर्ती चौक ते वानाडोंगरी	जयताळा स्टॉप, एकात्मता नगर, वैशाली नगर, भिम नगर, ईसासनी, हनुमान मंदिर, लता मंगेशकर, सीआरपीएफ, वानाडोंगरी.	
	खामला ते वानाडोंगरी	नागोबा मंदिर, भेंडे ले-आऊट, त्रिमूर्ती नगर, सुर्वे नगर, सुभाष नगर, वानाडोंगरी.	
	खामला ते वानाडोंगरी	आनंद पुर्ती मार्केट, मोखारे कॉलेज, सुर्वे नगर, काली मंदिर, एमजीएच कॉलोनी, रेंगे कॉलोनी, यशोदा स्कूल, भांगे विहार, मंगल-मूर्ती चौक, अनुसया हॉल, जोग कॅटरिंग, टी-पाईट, वानाडोंगरी.	
	प्रताप नगर ते वानाडोंगरी	प्रताप नगर, पडोळे चौक, गोपाल नगर १, २ बस स्टॉप, माटे चौक, सुभाष नगर, मंगलमूर्ती चौक, वानाडोंगरी.	
	गोंडखैरी ते वानाडोंगरी	गोंडखैरी, नवनीत नगर, डिफेन्स, आठवा मैल.	
	सोनेगाव ते वानाडोंगरी	सोनेगाव, एअरपोर्ट, इंद्रप्रस्थ नगर, जयताळा, वैशाली नगर, वासुदेव नगर, नाका पेट्रोल पंप, इलेक्ट्रीक झोन.	

(१)	(२)	स्कूलबस थांब्यांची यादी— चालू	(४)
	प्रताप नगर ते वानाडोंगरी	प्रतापनगर, टेलीकॉम नगर, टेलीकॉम हॉल, गावंडे नगर, पांडूरंग हॉल, संचयनी नाला, दिनदयाल नगर टी-पॉईंट, वानाडोंगरी.	
	छत्रपती नगर ते वानाडोंगरी	छत्रपती नगर, गजानन नगर, विवेकानंद नगर, विकास नगर, सुरेंद्र नगर, तात्या टोपे नगर, अत्रे ले-आऊट, प्रताप नगर, वानाडोंगरी.	
	नरेंद्र नगर ते वानाडोंगरी	पराते हॉल, एनआयटी गार्डन, महिला धरमपेठ बँक, मंगलमूर्ती चौक, हिंगणा टी-पॉईन्ट, वानाडोंगरी.	
	रामेश्वरी ते वानाडोंगरी	मनिष नगर, वर्धा रोड, पांडे ले-आऊट, पराते हॉल, अनुसया हॉल, जयताळा बस स्टॉप, टी पाईन्ट, हिंगणा रोड, वानाडोंगरी.	
	खामला ते वानाडोंगरी	आरपीटीएस, माटे चौक, शेवाळकर गार्डन.	
	खामला ते वानाडोंगरी	पांडे ले-आऊट, सोमलवाडा, जयप्रकाश नगर, सहकार नगर, सोनेगाव तलाव, अत्रे ले-आऊट, इंद्रप्रस्थ नगर, मंगलधाम सोसायटी टी-पॉईन्ट.	
	सहकार नगर ते वानाडोंगरी	सहकार नगर, एचबी इस्टेट, शिव मंदिर सोनेगाव, मनिष नगर, शिवशक्ती ले-आऊट, वानाडोंगरी.	
	मनिष नगर ते वानाडोंगरी	मनिष नगर रेल्वे क्रॉसींग, वर्धा रोड, वानाडोंगरी.	
	दिघोरी ते वानाडोंगरी	खामला, प्रताप नगर, पडोळे हॉस्पिटल, मंगलमूर्ती चौक, वानाडोंगरी.	
	मोहननगर ते वानाडोंगरी	क्रेझी कॅसल, हिंगणा टी पॉईन्ट, यशोदा नगर, वानाडोंगरी.	
	वाडी ते वानाडोंगरी	वाडी पो.स्टे., दत्तवाडी, पुण्याई हॉल, खडगाव रोड, सोनबा नगर, दाभा, वाडी नाका, राहुल हॉटेल, बालाजी नगर, वानाडोंगरी.	
	सिंधी कॉलनी खामला ते वानाडोंगरी	सिंधी कालनी, खामला, जयप्रकाश नगर, राजीव नगर, वर्धा रोड, पांडे ले-आऊट, गुलमोहर हॉल, ऑरेंज सिटी चौक, प्रताप नगर, त्रिमूर्ती नगर, हिंगणा टी पॉईंट, हिंगणा नाका, वानाडोंगरी.	
	खामला ते वानाडोंगरी	लक्ष्मी नगर, काचीपुरा चौक, बजाज नगर, अभ्यंकर नगर, माधव नगर, माटे चौक, विजय नगर, माटे चौक, सुभाष नगर, हिंगणा टी पॉईन्ट, वानाडोंगरी.	

वाहतुक शाखा क्रमांक २, नागपूर अंतर्गत असलेल्या स्कूलबस थांब्याबाबत माहिती खालील प्रमाणे सादर आहे.

स्कूलबस थांब्याबाबत माहिती		स्कूलबस थांब्याबाबत माहिती—चालू	
(१)	(२)	(१)	(२)
१	गोकुलपेठ विनस बुक डेपो जवळ	३०	क्रीडा संकुल समोर, शिवजी कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे बाजुला, मानकापूर
२	सेंट्रल बाजार रोड निकालस बिल्डींगचे बाजुला	३१	मानकापूर उषा मेमोरियल बिल्डींग समोर
३	झाशीराणी चौक, माहेश्वर शाळेचे बाजुला नॉर्थ अंबाझरी रोड	३२	झिंगाबाई टाकळी गेट जवळ, राम कॉम्प्लेक्स समोर
४	धिरनकन्या विद्यालय, ऑटोस्टॅन्ड बर्ड	३३	तेलंगखेडी मंदिर रोड, शासकीय दुग्ध स्कीम जवळ
५	लोकमत चौक, रामदासपेठ, अंजनी आय हॉस्पिटल, नागपूर	३४	जयदेव बिल्डींग समोर, बैरामजी टाऊन
६	विवेकानंद नगर, वर्धा रोड, साई मंदिर जवळ, वर्धा रोड, नागपूर	३५	सेमेनरी हिल्स समोर, एलएडी कॉलेज मेन गेट समोर
७	एलआयसी चौक, चर्चच्या बाजुला	३६	टिक्की टॉवर चौक, सेमिनरी हिल रोड, वायुसेना कम्पाऊंड समोर
८	फ्रेन्डस् कॉलनी, काटोल रोड, गंगा सावित्री हॉल जवळ	३७	व्हिसीए ग्राऊंड, एगमार्क बिल्डींग कम्पाऊंड लगत
९	हायकोर्ट मेन गेट जवळ	३८	व्हिसीए ग्राऊंड, हेरीटेज जवळ
१०	व्हेटरनरी कॉलेज कम्पाऊंडचे भिंतीला लागून बस स्टॉपचे पुर्वेस	३९	दंदे हॉस्पिटल समोर, रामनगर रोड
११	डब्लु सी. एल., तेलंगखेडी हेलीपॅड कम्पाऊंड पोल क्र.८३/२/१२	४०	मंगळवारी बाजार, निम ट्री जवळ
१२	तेलंगखेडी मंदिर रोड नाल्याजवळ	४१	अवस्थी नगर चौक, जुना काटोल नाका रोड
१३	वर्मा ले-आऊट, हिल टॉप, शेवटचे बस स्टॉप मिल्का पार्लर जवळ	४२	अनंतनगर बस स्टॉप, सार्वजनिक मुतारी जवळ
१४	मानकापूर पावर हाऊस रोड, समता चौक	४३	जाफर नगर, सुराना विहार, तिरुपती अर्बन बँक समोर
१५	सीपीडब्लुडी क्वॉर्टर, कम्पाऊंड जवळ, काटोल रोड	४४	बोरगाव चौक, गोरेवाडा रोड, फुसे सदर समोर
१६	गिट्टीखदान, सत्यनारायण गेट	४५	गोरवाडा गार्डन, बसस्टॉप जवळ
१७	सदर अंजुमन बिल्डींग (राजभवन मुतारी जवळ)	४६	गिट्टीखदान, गोरेवाडा रोड, राणा प्रिन्टर समोर
१८	भरतनगर वस्ती रोड, अग्रवाल यांचे घराचे कम्पाऊंड जवळ	४७	केटी नगर चौकाचे जवळ, पायनर सनशाईन-२ इमारती समोर, काटोल रोड
१९	रामनगर प्रभात हॉटेल, कर्नाटक हॉल समोर	४८	आदिवासी वृंदावन कॉलनी, साई गजानन-६ अपार्टमेंट समोर
२०	रामनगर, एलआयटी रोड, शिवमंदिरामागे, गुप्ता यांचे बिल्डींगसमोर	४९	नवीन काटोल नाका चौकाजवळ, श्री. अंबिका शांती निवास समोर
२१	गांधी चौक, सदर रोड क्रॉस जवळ गार्डनचे उत्तर भागात	५०	हजारी पहाड, मेघा गारमेंट अँड गिफ्ट सेंटर समोर दोन्ही झाडाचे मध्ये
२२	राजनगर गव्हर्नर गर्ल्स रोडचे पलीकडे	५१	भरतनगर ते रविनगर रोडवर, अग्रसेन छात्रावास समोर अँडव्होकेट बथारीया यांचे घराचे समोर
२३	टिक्की टावर चौक, सेमेनरी हिल्स, सिटी बस स्टॉप पलीकडे	५२	रविनगर लॉ कॉलेज रोडवर, गोमती छाया इमारतीचे समोर रोडचे पलीकडे
२४	तेलंगखेडी हनुमान मंदिर जवळ, पवन हॉटेल समोर	५३	रामनगर चौक, एनआयएफडी बिल्डींगचे बाजुला पिंपळाचे झाडाखाली
२५	झिंगाबाई टाकळी शेवटचा बसस्टॉप		
२६	अहबाब कॉलनी, हरील हाऊस चौक जवळ, डीपी जवळ		
२७	गिट्टीखदान चौक, श्री. लॉटरी सेंटर (गुरु सायकल) समोर		
२८	छावनी पोलीस चौकी, बैरामजी टाऊन रोडवर		
२९	पुनम चेंम्बर समोर, पेट्रोलपंपचे बाजुला		

स्कूलबस थांब्याबाबत माहिती—चालू		वाहतुक शाखा क्रमांक ३, नागपूर			
(१)	(२)	अ.क्र.	चौकाचे नाव	स्कूल बस थांबा	स्कूल व्हॅन थांबा
५४	गोरेवाडा शेवटचे बसस्टॉप जवळ, रेनबो सुपर मार्केट समोर	(१)	(२)	(३)	(४)
५५	पोलीस लाईन बेकरीचे बाजुला	१	गांधीबाग	स्कूल बस	
५६	जिल्हा परिषद गेट जवळ, रविभवन समोर	२	नंगा पुतळा	स्कूल बस	
५७	गोकुलपेठ बाजार, मधुमानव टॉवर समोर पोल नं. एलआर-२	३	पन्नालाल देवडीया शाळा समोर,	स्कूल बस	
५८	मंगळवारी बाजार रोड, नवी वस्ती, ताजुद्दिन बाबा दर्गा जवळ	४	पीवळी मारबत, लाल दरवाजा		स्कूल व्हॅन
५९	मंगळवारी बाजार रोड, उत्कर्ष बिल्डींग समोर, क्लॉक टाऊन	५	टिमकी, नाईक तलाव		स्कूल व्हॅन
६०	विजयानंद हाऊसिंग सोसायटी गेट, वर्धा रोड	६	टोप-याच्या विहरीजवळ		स्कूल व्हॅन
६१	वायएमसीए गेट १० मीटर सीटी स्टँड	७	बैरागीपुरा दरगाह समोर		स्कूल व्हॅन
६२	एमएलए हॉस्टेल, देशपांडे हॉल कंपाऊंड	८	टिमकी		स्कूल व्हॅन
६३	वर्धा रोड जसलीन कंपाऊंड रोड	९	दोसर भवन चौक	स्कूल बस	
६४	रेल्वे स्टेशन आतील भाग	१०	मेयो हॉस्पिटल चौक	स्कूल बस	
६५	मानस चौक, सरोदिया बिल्डींग समोर	११	गितांजली टॉकीज चौक	स्कूल बस	
६६	धरमपेठ अजीत बेकरी श्री. गणेश अपार्टमेंट	१२	अग्रसेन चौक	स्कूल बस	
६७	यशवंत स्टेडियम, धंतोली जितेंद्र फरसाण समोर	१३	गांधीपुतळा चौक	स्कूल बस	
६८	सिताबर्डी बँक ऑफ बरोडा	१४	डागा हॉस्पिटल	स्कूल बस	
६९	भोले पेट्रोल पंप, बंगला नं. ७० समोर	१५	गोळीबार चौक,	स्कूल बस	
७०	मातृसेवा संघ समोर	१६	सैनी बस स्टॉप	स्कूल बस	
७१	लोकमत चौक सुंदर फर्निचर मागे	१७	टांगा स्टॅन्ड		स्कूल व्हॅन
७२	आर.टी.ओ. ऑफिस, गिरीपेठ पोस्ट ऑफिस समोर	१८			स्कूल व्हॅन
७३	रामदासपेठ मिडास हॉस्पिटल समोर	१९	गांजाखेत चौक	स्कूल बस	
७४	अजनी रेल्वे स्टेशन	२०	इतवारी	स्कूल बस	
७५	हिस्लॉप कॉलेज समोर	२१	तुळशीबाग	स्कूल बस	
७६	जी.पी.ओ. चौक	२२	चितणीसपार्क चौक	स्कूल बस	
७७	म्हाडा कॉलनी समोर	२३	बडकस चौक	स्कूल बस	
७८	माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल	२४	आझमशाहा चौक	स्कूल बस	
७९	महाराजबाग पत्रकार कॉलनी, अमरावती रोड	२५	अशोक चौक	स्कूल बस	
८०	सिताबर्डी ब्रिज, सुंदर इंजिनिअरिंग				
८१	मानस चौक, ऑटो पार्कींग बोर्ड बाजुला, लोहापूल				
८२	छत्रपती चौक, ऑटो पार्कींग बोर्ड, इलेक्ट्रीक पोल				

वाहतुक शाखा क्रमांक ३, नागपूर—चालू				वाहतुक शाखा क्रमांक ३, नागपूर—चालू			
(१)	(२)	(३)	(४)	(१)	(२)	(३)	(४)
२६	गांधीगेट	स्कूल बस		५१	वैशाली नगर	स्कूल बस	
२७	सी. पी. अँड बेरार कॉलेज	स्कूल बस		५२	मेहंदीबाग कॉलनी, मेहंदीबाग	स्कूल बस	
२८	झेंडा चौक		स्कूल व्हॅन	५३	कांजी हाऊस चौक		स्कूल व्हॅन
२९	चिटणविसपुरा पोलीस चौकी		स्कूल व्हॅन	५४	राणी दुर्गावती चौक		स्कूल व्हॅन
३०	राम कुलर		स्कूल व्हॅन	५५	महेन्द्र नगर चौक	स्कूल बस	
३१	महाल	स्कूल बस		५६	अशोक चौक	स्कूल बस	
३२	घाट रोड	स्कूल बस		५७	बुध्द नगर	स्कूल बस	
३३	गणेशपेठ	स्कूल बस		५८	तांडापेठ		स्कूल व्हॅन
३४	बजेरीया		स्कूल व्हॅन	५९	बांग्लादेश		स्कूल व्हॅन
३५	राहुल हॉटेल	स्कूल बस		६०	वैशाली नगर	स्कूल बस	
३६	बैद्यनाथ चौक	स्कूल बस		६१	ठक्करग्राम	स्कूल बस	
३७	एस. टी. बस स्टॅन्ड	स्कूल बस		६२	क्वेटा कॉलोनी	स्कूल बस	
३८	शुक्रवारी तलाव	स्कूल बस		६३	हरिहर नगर	स्कूल बस	
३९	बी.जे.पी. ऑफिस मॉडेल मिल चौक	स्कूल बस		६४	सुदर्शन चौक	स्कूल बस	
४०	गोदरेज आनंदम अपार्टमेंट मॉडेल मिल चौक	स्कूल बस		६५	हॉटेल अल झम झम		स्कूल व्हॅन
४१	आग्याराम मंदीर चौक	स्कूल बस		६६	वर्धमान नगर चौक	स्कूल बस	
४२	गणेशपेठ मॉडेल मिल चौक	स्कूल बस		६७	छापूरु नगर	स्कूल बस	
४३	एम्प्रेस मॉल	स्कूल बस		६८	आंबेडकर चौक	स्कूल बस	
४४	काटन मार्केट चौक	स्कूल बस		६९	टेलीफोन एक्सचेंज चौक	स्कूल बस	
४५	काश्मिरी गल्ली	स्कूल बस		७०	गुरुदर्शन कॉम्प्लेक्स	स्कूल बस	
४६	लष्करीबाग गार्डन	स्कूल बस		७१	अनाज बाजार इतवारी		स्कूल व्हॅन
४७	आवळे बाबु चौक	स्कूल बस		७२	आझमशाहा चौक	स्कूल बस	
४८	चांभार नाला	स्कूल बस		७३	दही बाजार चौक		स्कूल व्हॅन
४९	कमाल चौक	स्कूल बस		७४	कावरापेठ रेल्वे क्रॉसींग	स्कूल बस	
५०	लकडगंज	स्कूल बस		७५	रतन टॉवर	स्कूल बस	
				७६	शांतीनगर बगिचा	स्कूल बस	



वाहतुक शाखा क्रमांक ४ नागपूर शहर		वाहतुक शाखा क्रमांक ४--चालू	
क्रमांक	स्कूल बसेस / स्कूल व्हॅनचे थांबे	(१)	(२)
(१)	(२)		
१.	लोहार समाज भवन २, बेलतरोडी रोड, रामेश्वरी रोड, मनिषनगर, पुरुषोत्तम बाजार.	२७.	राजापेठ बस स्टॉप, दुर्गा मंदिर जवळ
२.	मनिषनगर टि पॉइन्ट, किर्तीबारच्या समोर	२८.	हुडकेश्वर जुना नाका, गॅस गोडावून जवळ
३.	शताब्दी चौक, रामेश्वरी रिंग रोड चौकच्या बाजूला, मानेवाडा चौक, उत्थान बँक समोर.	२९.	न्यु सुभेदार आखरी बस स्टॉप
४.	चंद्रमणी नगर गार्डन समोर, संतशिरोमनी हॉलच्या बाजूला, रामेश्वरी रोड.	३०.	ईश्वर नगर चौक, जट्टेवार सभागृह
५.	रामेश्वरी रोड बाबुलखेडा गेटच्या समोर, चर्चचा बाजूला, चंद्रमणीनगर, नागपूर.	३१.	हिरवी नगर, शिवाजी चौक, शास्त्रीनगर
६.	सुपर हॉस्पिटल तुकडोजी चौकरोड, पहिल्या गेटच्या बाजूला	३२.	व्यंकटेश कॉलनी, केडीके कॉलेज जवळ
७.	के. एम. जी. हॉस्पिटल मानेवाडा रोड, ताजनगरला जाणा-या रोडवर.	३३.	नवीन सुभेदार नागोबा मंदिर
८.	हनुमान मंदीर, राजाबाक्षा हनुमान मंदिर समोर, मेडिकल हॉस्पिटलच्या नवीन गेटच्या बाजूला.	३४.	राजेन्द्र नगर चौक, पोलीस ऑफीसर क्वॉटर
९.	न्यु नंदनवन, पांडव कॉलेज, पाणी टाकी कम्पाउन्ड वॉल जवळ.	३५.	जगनाडे चौक, केडीके कॉलेज रोड, उमिया हार्डवेअर समोर
१०.	संघर्ष नगर चौक, खरबी रिंगरोड मंगेश ढाबा जवळ	३६.	मेडीकल कॉलेज चौक
११.	वाठोडा रिंगरोड वाठोडा चौक, गॅस गोडाऊन जवळ	३७.	मेडीकल श्रीराम धर्मशाळा
१२.	हल्दीराम डे. टुडे चौक वर्धमान नगर	३८.	मानेवाडा चौक, वाहतुक पोलीस चौकीच्या बाजूला
१३.	जनता हॉल छाप्रु नगर ते भंडारा रोड जैन मंदीर	३९.	ताजुद्दीन बाबा दर्गा चांदनी बारसमोर
१४.	कुंभार टोली चौक	४०.	भांडेप्लाट चौक, उमरेडरोड
१५.	श्रीकृष्ण नगर, उदयनगर, लॉन चौक,	४१.	मुखर्जी हॉस्पिटल जवळ
१६.	खरबी चौक रिंगरोड, लकी चिकन सेन्टर	४२.	तुकडोजी पुतळा बस स्टॉप
१७.	उमरेड रोड अम्माचा दर्ग्याजवळ दिघोरी	४३.	तुकडोजी पुतळा कॅन्सर हॉस्पिटल
१८.	उमरेड नाक्याजवळ	४४.	नंदनवन टेलीफोन एक्सचेंज / केडीके कॉलेज
१९.	कांबळे चौक, अजनी रेल्वे क्वॉटर, इलेक्ट्रीक लोकोसेड जवळ	४५.	शताब्दी चौक ते मनिष नगरकडे जाणारा रोड, भगत भवन जवळ.
२०.	विश्वकर्मानगर, पोलीस स्टेशन अजनीच्या बाजूला चंद्रमनी गार्डनजवळ.	४६.	ओमकार नगर चौक, मटन मार्केट
२१.	कुंजीलालपेठ चौक, एमएसी होमीयोपॅथीक दवाखाण्याजवळ	४७.	म्हाळगी नगर, चिकन सेन्टर
२२.	त्रिशरण चौक, आंबेडकर पुतळ्याजवळ रामेश्वरी शेवटचा बसस्टॉप.	४८.	टेलीफोन नगर चौक, साउथ इंडियन हॉटेल जवळ
२३.	शताब्दी चौक	४९.	भिमनगर चौक, प्रज्ञाषिल महिला गट
२४.	श्रीनगर चौक, स्वामी विवेकानंद गेटसमोर	५०.	भांडेप्लाट चौक
२५.	मानेवाडा रोड, कुदरत पान मंदिर जवळ	५१.	इटकेलवार हॉस्पिटल, मिर्ची बाजार रोड, सक्करदरा
२६.	उदय नगर चौक, अक्षय भोजनालयाजवळ	५२.	सिद्धेश्वर हॉल, मानेवाडा रोड
		५३.	सक्करदरा चौक, राजे रघुजीच्या पुतळ्या जवळ
		५४.	तिरंगा चौक
		५५.	सुयोग नगर, तुकाराम सभागृहाजवळ
		५६.	नरेन्द्र नगर रिंगरोड, स्वामी विवेकानंद गेट जवळ
		५७.	जुनासुभेदार ले-आउट, शारदा चौक, स्मृती सभागृह
		५८.	आर्शिवाद नगर, ज्युस कॉर्नर
		५९.	शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, गंगा सभागृहा जवळ.
		६०.	अयोध्यानगर, बोरकर टेलर्स समोर

वाहतुक शाखा क्रमांक ४-चालू		वाहतुक शाखा क्रमांक ४-चालू	
(१)	(२)	(१)	(२)
६१.	ताजबाग दर्गा जवळ	९५.	ईश्वर नगर
६२.	ताजबाग पोलीस चौकी जवळ, ताज फाईन आर्ट समोर	९६.	ईश्वर नगर बस्ती
६३.	केजीएन बिछायत केन्द्र, बडा ताजबाग, चामट चक्की जवळ	९७.	रमना मारोती
६४.	विजयानंद सोसायटी, वर्धा रोड	९८.	रमना मारोती स्ववेअर
६५.	सक्करदरा उमरेड मार्ग	९९.	शेषनगर
६६.	शितलामाता मंदिर	१००.	शक्ती माता नगर-१
६७.	दिघोरी चौक	१०१.	शक्ती माता नगर-२
६८.	बहादुराफाटा	१०२.	डायमंड नगर
६९.	जनगनाडे चौक	१०३.	राधाक्रिष्ण नगर
७०.	हिरवी नगर	१०४.	गिडोबा नगर
७१.	गणेश धाम	१०५.	खरबी स्ववेअर
७२.	साईनगरी-१	१०६.	वाठोडा
७३.	साईनगरी-२	१०७.	काबले स्ववेअर
७४.	इंगोले नगर	१०८.	टिबी वार्ड
७५.	हुडकेश्वर नाका	१०९.	वंजारी नगर स्ववेअर
७६.	राजापेठ	११०.	वंजारी नगर टँक
७७.	हुडकेश्वर	१११.	विश्वकर्मा नगर
७८.	म्हाळगी नगर	११२.	चंद्रमणी नगर
७९.	आर्शिवाद नगर	११३.	मानवता हायस्कूल
८०.	न्यु सुभेदार	११४.	त्रिशरण चौक
८१.	नागोबा मंदिर	११५.	रामेश्वरी
८२.	अयोध्या नगर	११६.	शताब्दी स्ववेअर
८३.	संजुबा स्कुल, चक्रधर नगर	११७.	रमा नगर
८४.	रघुजी नगर	११८.	पद्मावती नगर
८५.	बाल हनुमान मंदिर	११९.	रामटेके नगर
८६.	तुकडोजी पुतळा	१२०.	अजंठा मार्बल
८७.	विमा हॉस्पिटल	१२१.	युको बँक
८८.	क्रीडा स्ववेअर	१२२.	महाजन हार्डवेअर
८९.	मेडीकल स्ववेअर	१२३.	रिलायन्स फ्रेश
९०.	राजापेठ	१२४.	मनीष नगर
९१.	जगनाडे स्ववेअर	१२५.	बेसा टी. पॉइन्ट
९२.	नंदनवन	१२६.	हरीहर नगर
९३.	न्यु नंदनवन	१२७.	गुलमोहर बार
९४.	पांडव कॉलेज	१२८.	साकेत नगर
		१२९.	विठ्ठल मंदिर

वाहतुक शाखा क्रमांक ५, नागपूर शहर		वाहतुक शाखा क्रमांक ५, नागपूर शहर—चालू	
क्रमांक	स्कूल बसेस / स्कूल व्हॅनचे थांबे	(१)	(२)
(१)	(२)	२७. कामठी रोड, नाका नं. २, खसाळा चेक पोस्टच्या पलीकडील बाजूस.	
१.	इंदोरा चौक, लघुवेतन कॉलेनीला जाणा-या रोडच्या बाजूला.	२८. रानी दुर्गावती चौक.	
२.	कामठी रोड, टेका नाका, टी पॉईंट, दुर्गा मंदीरच्या मागच्या बाजूला पिंपळाच्या झाडाखाली.	२९. यादवनगर चौक, जयभीम चौक, नूर गादी भंडार.	
३.	कामठी रोड, ऑटोमोटिव्ह चौक, इंदोरा रोड, दिप टायरच्या कंपाऊंडला लागून.	३०. शीतला माता मंदीर, पावर हाऊस चौक.	
४.	सुगतनगर बुद्ध विहाराजवळ.	३१. टिपू सुलतान चौक, पुखराम बिल्डींगसमोर.	
५.	इंदोरा चौक, पोलीस क्वॉर्टरसमोर, कमाल चौक रोड.	३२. मारुती शोरूम चौक, कळमना रिंग रोड.	
६.	कडबी चौक, मेकोसाबाग रोड, सदोदय संस्था बिल्डींगसमोर.	३३. आनंद नगर, राणी दुर्गावती रोड.	
७.	बेझनबाग रेल्वे वर्कशॉप समोर कामठी रोड.	३४. मोहम्मद रफी चौक, यादव नगर, एकता कॉलेनी, श्रीकृष्ण अपार्टमेंटसमोर.	
८.	१० नंबर पुलीया चौक, पेट्रोल पंपच्या कॉर्नरवर.	३५. पिवळी नदी चौक, अपोजीट बुद्ध विहार, कामठी रोड, टी पॉईंटजवळ.	
९.	इंदोरा चौक, जसवंत मॉलसमोर.	३६. उप्पलवाडी, कामठी रोड, गजानन मंदीरजवळ.	
१०.	कपिलनगर चौक, नारी रोड, खालसा ऑटोमोबाईल.	३७. यशोधरानगर चौक, बुद्ध विहारासमोर.	
११.	सुगतनगर चौक, गर्जना बारसमोर.	३८. राजीव गांधीनगर, टी पॉईंट, जुना कामठी रोड, इलेक्ट्रीक पोल नं. आय.आर. डी.पी. ३/११.	
१२.	पाटणकर चौक, ग्रामीण पोलीस मुख्यालय रोडवर.	३९. जुना पारडी नाका, गोमती होटलसमोर.	
१३.	हिरा चौक, रिंग रोड, जरीपटका, विशाल अपार्टमेंटजवळ.	४०. चिखली ले-आऊट, कळमना मागील गेटजवळ.	
१४.	जरीपटका रिंगरोड, खोब्रागडे चौक.	४१. भरत नगर चौक, सारजा बारसमोर, कळमना रोड.	
१५.	भिम चौक, नारा रोड, श्रद्धा अपार्टमेंटसमोर.	४२. पारडी बस स्टॅण्ड चौक, अम्बे रेस्टॉरेन्टजवळ.	
१६.	बाराखोली चौक, जरीपटका सिमेंट रोड.	४३. भांडेवाडी, रेल्वे स्टेशन चौक.	
१७.	जरीपटका बाजार चौक, कब्रस्थानजवळ.	४४. पुराना पारडी नाका चौक, श्रेयस हॉस्पिटलसमोर, बस स्टॉपजवळ.	
१८.	इंदोरा, कामठी रोड, भारत ज्योती सोसायटी, हनुमान मंदीरजवळ.	४५. कळमना रेल्वे स्टेशनचा मागील भाग.	
१९.	भाटीया हाऊस, मेकोसाबाग रोड.	४६. कळमना बाजार रोड, गेट नंबर ५.	
२०.	कडबी चौक, मोतीबाग, मेकोसाबागसमोर, सोंडा डे सनातन बिल्डींग.	४७. पारडी जुनी वस्ती, झांसी राणी चौक.	
२१.	जरीपटका, कुकरेजानगर चौक, फ्लोअर मिलसमोर, बोर्ड ऑफ के.के. नगरजवळ.	४८. हनुमान मंदीरसमोर, इलेक्ट्रीक डी.पी. जवळ.	
२२.	नारी रोड, पॉवर ग्रीड चौक, पाटणकर चौक रोड, डी.पी. जवळ.	४९. एच.बी. टाऊन, भंडारा रोड.	
२३.	कामठी रोड, अमन विहार, कॉम्प्लेक्सच्या समोर, यशोधरा नगरकडे जाणा-या मार्गाजवळ गायत्री कंपनीच्या बाजूला.	५०. कोराडी नाका, टी पॉईंट.	
२४.	कामठी रोड, नविन ट्रांसपोर्ट प्लाझाच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या भिंतीला लागून.	५१. विद्युत विहार गेट, एम.एस.ई.बी. जवळ, कोराडी रोड.	
२५.	कामठी रोड, पिवळी नदी, बुद्ध विहाराच्या भिंतीला लागून.	५२. महादुला वस्ती रोड, ढेंगरे शॉपसमोर, सावनेर रोड.	
२६.	कामठी रोड, उप्पलवाडी रेल्वे लाईन, पुलाच्या अलीकडे, पाहणे लॉनच्या बाजूला.		

बजरंग खरमाटे,

नागपूर (शहर) :

सचिव,

दिनांक ९ ऑक्टोबर २०१८.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा

प्रादेशिक परिवहन अधिकारी,

नागपूर (शहर).